

HEXT/SE/2025/47

Date: April 30, 2025

To,
The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: HEXT The General Manager
Department of Corporate Services
BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code:544362

Dear Sir/ Madam,

Subject: News Paper Clipping of financial results

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed News Paper Clipping of financials results (standalone and consolidated) for the quarter ended March 31, 2025 published on April 30, 2025 in the following newspapers:

- 1. Business Standard, English, and
- 2. Navshakti, Marathi

This is also being made available at the website of the Company i.e www.hexaware.com

Yours faithfully,

For Hexaware Technologies Limited

Gunjan Methi

Company Secretary and Compliance Officer

RESPONSE TO PAHALGAM TERROR ATTACK

Armed forces have 'full operational freedom'

Sources say PM said this at high-level meet attended by the three services chiefs

ARCHIS MOHAN New Delhi, 29 April

rime Minister Narendra Modi on Tuesday told a high-level meeting attended by the country' three services chiefs that the armed have "complete operational freedom" to decide on the mode, targets and timing of India's response to the April 22 Pahalgam terror attack, which killed 25 tourists and one local.

Apart from the three services chiefs. the meeting in the evening, which was chaired by the PM, was attended by Defence Minister Rajnath Singh, National Security Advisor Ajit Doval, and Chief of Defence Staff (CDS) General Anil Chauhan.

ing after the Pahalgam attack. The Cabinet Amar Preet Singh, in New Delhi on Tuesday Committee on Security (CCS) had met on April 23 after which India announced its five-pronged response to the terror attack, including suspending the Indus Waters Treaty (IWT).

At Tuesday evening's meeting, the PM said it is the national resolve to deal a crushing blow to terrorism, government sources said. Modi expressed complete faith and confidence in the professional abilities of the armed forces. "They have complete operational freedom to decide on the mode, targets and timing of our response," a source quoted Modi as saying. In his first comments on the terror attack at his public address in Bihar on Thursday, the PM had said that India will pursue the terrorists behind the attack and their patrons to the "ends of earth" and inflict the harshest punishment on them "beyond their imagination". India has identified cross-border linkages to the terror attack, and said it has suspended IWT until Pakistan abjures sponsoring terrorism.

Earlier in the day, Union Home Secretary Govind Mohan had chaired a high-level meeting, which was attended by chiefs of three paramilitary forces and senior officers of two other security organisations, sources said. There was no official word on its agenda.

Meanwhile, External Affairs Minister (EAM) S Jaishankar discussed the Pahalgam terror attack with his counterparts from Slovenia, Panama, Algeria and Guyana during separate phone conversations. Jaishankar is understood to have conveyed to the foreign ministers India's policy on "zero tolerance" towards terrorism. "A warm conversation with FM Hugh Hilton Todd of Guyana today. Discussed the Pahalgam terrorist attack and the need to combat terrorism in all forms and manifestations," the EAM said on "X".

In a related development, the Congress on Tuesday made public letters that party chief Mallikarjun Kharge and Leader of Opposition in the Lok Sabha Rahul Gandhi have written to the PM, asking him to convene a special session of Parliament to disuse the Dahalgam terror attack and demonstrate a collective resolve.

Congress General Secretary In-Charge of Communications Jairam Ramesh said the International Monetary Fund (IMF) has announced that its executive board is meeting on May 9 to consider Pakistan's request for a new \$1.3 billion loan, and said



Prime Minister Narendra Modi holds meeting with Defence Minister Rajnath Singh, The Union Cabinet is scheduled to NSA Ajit Doval, CDS General Anil Chauhan, Army Chief General Upendra Dwivedi, meet at 11am on Wednesday, its first meet- Navy Chief Admiral Dinesh K Tripathi, and IAF Chief Air Chief Marshal

that he expects India to strongly oppose this assistance. Ramesh shared the screenshot of the IMF executive board calendar, which showed that it will meet on May 9 to discuss the "first review under the extended arrangement under the extended fund facility, request for modification of performance criteria, and request for an arrangement under the resilience and sustainability facility".

Bharativa Janata Party (BJP) sources said the Congress demand is driven with the intent to score political points. The BJP also slammed a pictorial post by the Congress attempting to portray the PM as a leader missing in action. The image posted on X by the Congress without naming Modi showed an old photo of him with his head missing. The image carried the message Gavab (missing) on top, with a caption in Hindi that read "jimmedari ke samay — gayab (missing at the time of taking responsibility). The Congress later deleted the post following the backlash. BJP National Spokesperson Gaurav Bhatia claimed the post was intended to send out a message to Pakistan that the Congress was with them at this time of crisis, as he called the Opposition party "Lashkar-e-Pakistan Congress". He also alleged that the Congress posted the image on X at the behest of party leader Rahul Gandhi.

At the United Nations (UN), India said that the open confession of Pakistan's Defence Minister Khawaja Asif admitting to his country's history of supporting and funding terrorist organisations exposes Pakistan as a "rogue state" fuelling global terrorism and destabilising the region. India's Deputy Permanent Representative to the UN Ambassador Yoina Patel said this in her Right of Reply at the hybrid launch event for the "Victims of Terrorism Association Network" (VoTAN) of the UN Office of Counter-Terrorism when Pakistan's delegate made a reference to the Pahalgam terror attack. "It is unfortunate that one particular delegation has chosen to misuse and undermine this forum to indulge in propaganda and make baseless

allegations against India," Patel said. 'The whole world has heard the Pakistani Defence Minister Khawaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organisations in a recent television interview," she said. Patel said that

India thwarted cyberattack from Pak-based group

The Indian military thwarted Pakistan-based cyberattack attempts recently, officials said on Tuesday. Operating under an internet moniker, a hacker group sought to deface pages, disrupt online services and harvest personal information of Indians, said officials in the know who didn't wish to be identified. "Indian cybersecurity detected the intrusions in real time and traced their origin to Pakistan."

The officials said after the 'Pakistan-based cyber actors' failed to hack into critical Indian networks, the group 'redirected its efforts towards publicly accessible welfare and educational websites' of the armed forces. Intelligence assessments done in India 'confirmed four related incidents', the officials said.

India and Pakistan continued to exchange fire across the Line of Control (LoC) for the fifth consecutive day. In a statement, the army said on Tuesday, that during the intervening night of April 28-29, the "Pakistan Army resorted to unprovoked small-arms firing across the LoC, in areas opposite Kupwara and Baramulla districts, as well as the Akhnoor sector." The "Indian Army responded in a measured and effective manner to the provocation", it added. SATARUPA BHATTACHARJYA

"this open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fuelling global terrorism and destabilising the The world can no longer turn blind eye. I have nothing further to add".

China on Tuesday reiterated its call for India and Pakistan to exercise restraint, saying their harmonious coexistence is vital to the peace, stability and development of the region.

(With PTI inputs)

With Carney's ascent, India hopes relations with Canada will improve

ARCHIS MOHAN & BHASWAR KUMAR New Delhi, 29 April

Prime Minister Narendra Modi, the Opposition Congress and watchers of India-Canadaties, including former diplomats, on Tuesday hailed Canadian PM Mark Carney's victory in the country's federal elections.

There was hope in New Delhi that India-Canada ties under Carney would improve from the damage they suffered during the second tenure of Justin Trudeau, who had Jagmeet Singh of New Democratic Party (NDP) as a crucial ally.

After the results came in, Singh, known as a Khalistani sympathiser, said he would quit as leader of the NDP after he failed to retain his own seat.

Carney became prime minister after Trudeau stepped down in mid-March, in part because Singh's NDP withdrew support. Singh had pushed for action when Trudeau triggered a diplomatic row with India.

He alleged India's $involvement\,in\,the\,murder\,of$ Canadian Sikh separatist Hardeep Singh Nijjar. The NDP could win only 7 seats in the 343-seat Parliament, compared to the 25 it bagged in 2021. It got a little more

"I LOOK FORWARD TO WORKING WITH YOU TO STRENGTHEN OUR PARTNERSHIP AND UNLOCK **GREATER OPPORTUNITIES** FOR OUR PEOPLE"

NARENDRA MODI, PM EDIT ▶ P9

HOPES FOR A RESET

than five per cent of the popular vote nationally, a sharp decline from the 17.8per cent share of national vote it received in 2021.

Ajay Bisaria, India's former envoy to Canada, told *Business* Standard, "This election was existential for Canada — a referendum on how the country should deal with Donald Trump.'

Bisaria described Carney as a pragmatic economist, who will be looking to build stronger relationships, hedging against over dependence on the US or China, Politically, he will not be burdened with the agenda of Jagmeet Singh and the NDP, which was calling for anti-

India positions. Describing the polls as an inflection point for Canada-Indiaties, Bisaria said New

Delhi would prefer its relationship with Ottawa to not only improve but also be anchored on bipartisan support, despite the damage caused by Trudeau over the past 18 months. "India would prefer its ties with Canada to resemble its relationship with the US, where it matters little whether a Republican or Democrat administration is in power," he added. expressing hope that relations will strengthen in the coming months.

Prime Minister Modi congratulated Carney on the victory of his Liberal Party and said he was looking forward to strengthening bilateral ties and unlocking greater opportunities for people of the two nations. "India and Canada are bound by shared democratic values, a steadfast commitment to the rule of law. and vibrant people-to-people ties," Modi said.

"I look forward to working with you to strengthen our partnership and unlock greater opportunities for our people," Modi added.

The Opposition Congress hoped that India-Canada relations under Carney's stewardship would change for the better. Congress general secretary Jairam Ramesh said that Carney, who has won a

remarkable victory for the Liberal Party, has been the governor of central banks in two countries. "He is a highly accomplished finance professional and I remember $his\, passion at e\, commitment\, to$ multilateralism as well as to climate change issues especially. India-Canada relations under his Prime Ministership will hopefully change for the better." Ramesh said.

India-Canada relations nosedived in the second half of last year after Ottawa linked several Indian diplomats, including then High Commissioner Saniay Verma to the murder of Nijiar. In October last, India withdrew Verma and five other diplomats. India also expelled an equal number of Canadian diplomats from New Delhi.

In the last few months, security officials of India and Canada resumed contact and both sides were looking at the possibility of appointing new high commissioners. Trudeau's exit was seen as an opportunity to improve bilateral ties. "The downturn in India-Canada relations was caused by the licence that was given to the extremist and secessionist elements in that country," external affairs ministry spokesperson Randhir Jaiswal had said in March.

Place: Mumbai

Date : 29 April 2025

HEXAWARE

Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 91 022 33268585 Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com; CIN: L72900MH1992PLC069662

AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED ON MARCH 31, 2025

The board of directors of the Company, at the meeting held on April 28, 2025, approved the audited financial results (Standalone and consolidated) of the Company for the quarter ended March 31, 2025 ("Financial Results") The financial results along with the auditors report are available on both the stock exchanges, BSE Limited and National Stock

and can be accessed by scanning the QR Code:



For and on behalf of the Board of Directors **Hexaware Technologies Limited**

R. Srikrishna

CEO & Executive Director

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure

Fedbank Financial Services Limited

Exchange Of India Limited and have been posted on the Company's Website at

https://hexaware.com/investors/quarterly-results/

Place: Mumbai

Registered & Corporate Office: 1101, 11th Floor, Cignus, Plot No. 71a Powai Paspoli, Mumbai, Maharashtra-400087 Corporate Identity Number: L65910MH1995PLC364635 Tel: +91 22 68520601, Website: www.fedfina.com



Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025

						Rs.In Lakh	
SI.	Particulars	For the Quarter ended			For the Year ended		
No.		Mar 31,2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2025	Mar 31, 2024	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	52,322	52,227	40,758	2,03,579	1,57,721	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,865	2,504	9,085	30,375	32,808	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,865	2,504	9,085	30,375	32,808	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,165	1,876	6,766	22,518	24,470	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,094	5,845	9,341	26,677	29,676	
6	Paid up Equity Share Capital	37,272	37,267	36,939	37,272	36,939	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	2,17,464	2,09,169	1,89,144	2,17,464	1,89,144	
8	Securities Premium Account	1,10,945	1,10,911	1,08,823	1,10,945	1,08,823	
9	Net worth	2,54,736	2,46,436	2,26,083	2,54,736	2,26,083	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	10,26,866	9,79,979	8,21,460	10,26,866	8,21,460	
11	Debt Equity Ratio	4.03	3.98	3.63	4.03	3.63	
12	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic	1.92	0.50	1.83	6.06	7.22	
	1. Diluted	1.92	0.50	1.81	6.04	7.12	
13	Capital Redemption Reserve	200	200	200	200	200	
14	Debenture Redemption Reserve	N/A	N/A	N/A	N/A	N/A	
15	Debt Service Coverage Ratio	N/A	N/A	N/A	N/A	N/A	
16	Interest Service Coverage Ratio	N/A	N/A	N/A	N/A	N/A	

Place: Mumbai

Date: April 29, 2025

a) The above unaudited financial results for the quarter and year ended March 31, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at its meeting held on April 29, 2025.

b) The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended March 31,2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33, Regulation 52(4) read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the financial results for the quarter and year ended March 31, 2025 are available on the websites of the Stock Exchanges BSE Limited "www.bseindia.com" and National Stock Exchange of India "www.nseindia.com" and on the Company's website "www.fedfina.com".


c) Fedbank Financial Services Limited (the 'Company') has prepared financial results (the 'Statement') for the quarter and year ended Mar 31,2025 in accordance with Regulation 33, Regulation 52(4) read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations 1) Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulation 5). lations, 2015 and the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provisions of the Companies Act, 2013, as applicable



For and on behalf of Board of Directors Fedbank Financial Services Limited

> **Managing Director & CEO** DIN: 08026994

IndoStar Capital Finance Limited



CIN: L65100MH2009PLC268160 Website: www.indostarcapital.com E: investor.relations@indostarcapital.com Tel: +91 22 43157000

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2025

(INR in Lakhs)

	Particulars	Quarter ended		Year ended	
Sr. No.		31 March 2025	31 March 2024	31 March 2025	31 March 2024
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Revenue from operations (including other income)	37,501	39,401	1,40,966	1,10,712
2	Profit/(loss) before tax from continuing operations	1,252	1,942	5,255	7,026
3	Profit/(loss) after tax from continuing operations	1,250	1,942	5,249	7,022
4	Profit/(loss) after tax from discontinuing operations	2,369	1,585	6,803	4,562
5	Profit/(loss) after tax	3,619	3,527	12,052	11,584
6	Total comprehensive Income (Comprising profit/(loss) after tax for the period and other comprehensive income after tax)	3,668	3,525	11,972	11,552
7	Paid up equity share capital (Face value of INR 10/- each)	13,610	13,608	13,610	13,608
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			3,49,933	3,09,914
9	Earnings per share (* not annualised)				
	Continuing operations:				
	Basic (Rs.)	*0.92	*1.43	3.86	5.16
	Diluted (Rs.)	*0.89	*1.43	3.73	5.16
	Discontinued operations:				
	Basic (Rs.)	*1.74	*1.16	5.00	3.3
	Diluted (Rs.)	*1.68	*1.16	4.84	3.3
	Total				
	Basic (INR)	*2.66	*2.59	8.86	8.5
	Diluted (INR)	*2.57	*2.59	8.57	8.5

a. The above is an extract of detailed format of audited consolidated financial results for the quarter and year ended 31 March 2025, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited standalone financial results and audited consolidated financial results are available on the website of the Company at www.indostarcapital.com and on the websites of the BSE Ltd. at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com

The key information of the audited standalone financial results of the Company are given below

					(INR in Lakhs)	
			Quarter ended		Year ended	
Sr. No.	Particulars	31 March 2025	31 March 2024	31 March 2025	31 March 2024	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Revenue from operations (including other income)	37,459	39,595	1,41,241	1,12,523	
2	Profit / (loss) before tax	1,242	1,957	5,259	7,161	
3	Profit / (loss) after tax	1,242	1,957	5,259	7,161	
	Total comprehensive Income	1 201	1.057	E 100	7 127	

b. Figures for the previous periods / year have been regrouped, and / or reclassified wherever considered necessary to make them comparable to

the current periods / year presentation c. The Board of Directors of the Company in its meeting held on 19 September 2024 had considered and approved, inter-alia, subject to shareholders, regulatory and other approvals, sale of the Company's shareholding in Niwas Housing Finance Private Limited ("NHFPL") (Formerly IndoStar Home Finance Private Limited), a debt-listed material subsidiary of the Company, to WITKOPEEND B.V. (the "Purchaser") for an aggregate consideration of Rs. 170,595 lakhs in accordance with the terms of the share purchase agreement dated 19 September 2024 among the Company, NHFPL and the Purchaser. Subsequently, the Shareholders' approval was obtained on 26 October 2024. The Reserve Bank of India (RBI) accorded its approval on 21 March 2025. However, as on 31 March 2025, the transaction is not considered as concluded

Accordingly, the assets and liabilities of NHFPL have been classified as "Non-current asset held for sale" and "Liabilities for assets held for sale" respectively in the Consolidated Statement of Assets and Liabilities. Also, the results for the current and previous period pertaining to NHFPL have been reclassified as "discontinued operations" in the consolidated financial results in accordance with Ind-AS 105 - Non-current Assets Held for Sale and Discontinued Operations

> Karthikeyan Srinivasan Chief Executive Officer & Whole Time Director DIN: 10056556

For and on behalf of the Board of Directors of

IndoStar Capital Finance Limited



सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १ #ICICI Bank प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)- ४००६०४.

. निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहे. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखे रोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सतर्क करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या

अध	अधीन राहील.						
अ.	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव (डीएचएफएल	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे			
क्र.	ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यू लॅन)	कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव			
			सूचनेतील रक्कम (रु.)				
۶.	राहुल बी बर्गे आणि शितल आर बर्गे-	फ्लॅट क्र. ४, स्टिल्ट पहिला मजला, जगन्नाथ राज पार्क को-	ऑगस्ट २९, २०२४	महाराष्ट्र			
	जुना डीएचएफएल लॅन क्र. २३०००००११७१ आणि	ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ७, सर्वे	₹.				
	नवीन आयसीआयसीआय लॅन क्र.	क्र. २८१/१, सिटी सर्वे क्र. १३२७, १३२७/१ ते ५, गाव	२७,९९,९५७.००/-				
	क्यूझेडपीआयसी००००५०२४०७१	चिंचवड (तानाजी नगर), तालुका हवेली, पिंपरी चिंचवड					
		महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीत, कृष्णा मंदिराजवळ,					
		महाराष्ट्र, पुणे- ४११०३३./ एप्रिल २६, २०२५.					

वरील नमद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सचना देण्यात येत आहे. अन्यथा सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. प्राधिकृत अधिकार्र दिनांक : एप्रिल ३०, २०२५ ठिकाण: पुणे आणि मुंबई

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

जाहीर नोटीस तहसिलदार तथा शेतजमिन न्यायधिकरण यांचे न्यायालयात अर्जदार श्री जॉन तिरेज दिस म

वा. १/१. इजाबेल फ्रान्सिस परेरा व इतर. ता वसई, जि. पालघर यांनी गाव मौजे धोवली, ता वसई येथिल सं. नं. २२, हि. नं. क्षेत्र ०.०१.३० आकार ०.४२, या जिमनिच मालक श्रीम मंजुळाबाई दत्तात्रेय परांजपे, रा. पूणे यांचे नावे दाव्यातील ७/१२ उता-यात कब्जेंदार सदरात आहेत. सदर जिमनीची अर्जदार यांनी महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ अन्वय दावा क्रमांक ३२ग ४०/२०२५, दिनांक २५/९/२०२४ रोजी दाखल केलेला आहे. सदरर्च जमिन श्री. जॉन तिरेज दिस. म. वा. १/१, इजाबेल फ्रान्सिस परेरा व इतर, ता. वसई, जि. पालघर यांचे कब्जेवहिवाटीत आहे. जिमनिचे मालक १ श्रीम. मंजुळाबाई दत्तात्रेय परांजपे, रा. पुणे, र गैरहजर असल्याने त्याना नोटीसा बजावताँ आले नाही. सदर नोटीसी बाबत कोणाची हरकत असल्यास त्यांनी दिनांक ८/५/२०२५ रोर्ज सुनावणीच्या अंतीम तारखेस हजर राहुन लेखी हरकत नोंदवावी त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

तहसिलदार व शेतजमिन न्याधिकरण,वसई



Franklin Templeton Mutual Fund

Registered Office: One International Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

NOTICE

Investors and prospective investors may note that pursuant to Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996, a soft copy of the unaudited half-yearly financial results of the schemes of Franklin Templeton Mutual Fund for the period ended March 31, 2025 has been uploaded on Franklin Templeton Mutual Fund's website (www.franklintempletonindia.com) in a user-friendly and downloadable format (Microsoft Excel spreadsheet).

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Authorized Signatory

Date: April 30, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HEXAWARE

Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 91 022 33268585 Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com; CIN: L72900MH1992PLC069662

AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED ON MARCH 31, 2025

The board of directors of the Company, at the meeting held on April 28, 2025, approved the audited financial results (Standalone and consolidated) of the Company for the quarter ended March 31, 2025 ("Financial Results") The financial results along with the auditors report are available on both the stock exchanges, BSE Limited and National Stock

Exchange Of India Limited and have been posted on the Company's Website at https://hexaware.com/investors/quarterly-results/

and can be accessed by scanning the QR Code:



For and on behalf of the Board of Directors **Hexaware Technologies Limited**

Website: www.pgimindia.com/mutual-funds/

Place: Mumbai Date : April 30, 2025

R. Srikrishna CEO & Executive Director

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) 2015



PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100 CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446

NOTICE

Notice is hereby given that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulation 1996, the unit holders of all the Scheme(s) of PGIM India Mutual Fund ('Fund') are requested to note that the Unaudited Half Yearly Financial Results of all the Scheme(s) of the Fund for the half year ended March 31, 2025, are hosted on the website www.pgimindia.com/mutual-funds/ and www.amfiindia.com.

For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai

Date: April 29, 2025

Authorized Signatory

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Union Mutual Fund

Union Asset Management Company Private Limited **Investment Manager for Union Mutual Fund** Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201

Registered Office: Unit 503, 5th Floor, Leela Business Park, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059

• Toll Free No. 1800 2002 268/1800 5722 268; • Non Toll Free. 022-67483333; • Fax No: 022-67483402; • Website: www.unionmf.com; • Email: investorcare@unionmf.com

NOTICE TO ALL INVESTORS / UNITHOLDERS

NOTICE is hereby given to the Investors / Unit Holders of all the Scheme(s) of Union Mutual Fund ("the Fund") that, in accordance with the provisions of Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations 1996 read with Clause 5.3 of SEBI Master Circular for Mutual Funds dated June 27, 2024 and the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Schemes of the Fund, Union Asset Management Company Private Limited ("the AMC") has hosted a soft copy of the Unaudited Half Yearly Financial Results of all the Schemes of the Fund for the period ended March 31, 2025 on its website www.unionmf.com. The Investors/Unitholders can view and download the Scheme Unaudited Financial Results from the AMC's website.

For Union Asset Management Company Private Limited

(Investment Manager for Union Mutual Fund)

Place: Mumbai Date: April 29, 2025

Sd/-**Authorised Signatory**

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED **DOCUMENTS CAREFULLY.**

Statutory Details: Constitution: Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; Sponsors: Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc.; Trustee: Union Trustee Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability; Investment Manager: Union Asset Management Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability.

Copy of all Scheme Related Documents can be obtained from any of our AMC offices/ Customer Service Centres/ distributors as well as from our website www.unionmf.com.

TATA mutual fund

NOTICE

The unaudited half yearly financial results for the period ended 31st March 2025 have been hosted on our website www.tatamutualfund.com

Investors are requested to kindly refer to the same.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहीर सूचना

माझ्या अशिलांनी मला येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्य मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई – ४०००१३ येथे स्थित 'मॅरेथॉन फ्युचरेक्स'' इमारतीच्या बेसमेंटमधील मेर्केनिकल स्टॅक कार पार्किंगद्वारे १ (एक) कार पार्किंग स्पेस सह मोजमापित ७१.७८ चौरस मीटर्स, अंदाजे ७६७.२६ चौरस फूट रेरा चटई क्षेत्र शी समतुल्य सह इतर क्षेत्र मोजमापित ७.५३ चौरस मीटर्स, ८१.१० चौ.फू. क्षेत्राशी समतुल्य **''ए'' विंग** मधील २९व्या मजल्यावरील कार्यालय युनिट क्र. ए-२९०७ च्या संदर्भासह टेरापोलिस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि जिचे . नोंदणीकृत कार्यालय आहे **ए–२४०३, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ,** मुंबई - ४०००१३ येथे यांच्या नामाधिकाराचा तपास करण्यास सांगितले आहे.

. कोणीही व्यक्ती ज्यांचा गहाण, नामाधिकार विलेख जमा करणे, प्रभार, विक्री, अभिहस्तांकन धारणाधिकार, अदलाबदल, भाडेपट्टा, कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, विश्वस्त, बक्षीस कब्जा, देखभाल, तडजोड किंवा कोणत्याही प्रकारचा बोजा किंवा अन्यथा मार्गाने सदर युनिटच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास सदर तारखेपासुन १० (दहा) दिवसात ३०१, ३रा मजला, प्लॉट क्र. १३९, रोड क्र. ६, अभिनव नगर, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६ येथे निम्नस्वाक्षरीकारांना कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात सूचीत करणे याद्वारे आवश्यक आहे, कसूर केल्या दावा किंवा हरकत काही असल्यास त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे समजण्यात

वरील उल्लेखित परिशिष्ट

मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३ येथे स्थित 'मॅरेथॉन फ्युचरेक्स'' इमारतीच्या बेसमेंटमधील मेकॅनिकल स्टॅक कार पार्किंगद्वारे १ (एक) कार पार्किंग स्पेस सह मोजमापित ७१.७८ चौरस मीटर्स, अंदाजे ७६७.२६ चौरस फूट रेरा चटई क्षेत्र शी समतुल्य सह इतर क्षेत्र मोजमापित ७.५३ चौरस मीटर्स, ८१.१० चौ.फू. क्षेत्राशी समतुल्य ''ए'' विंग मधील २९व्या मजल्यावरील कार्यालय युनिट क्र. ए-२९०७. सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : ३०.०४.२०२५ अमी धर्माधिकारी वकील, मुंबई

Government of Goa Department of Tourism Paryatan Bhavan, Patto, Panaji-Goa Tel. 0832-2494200, 2494211

Email: dir-tour.goa@nic.in Web: www.goatourism.gov.in No. 3/8(32)PMU-GTB/2025-DT/660 Date: 28/04/2025

BRIEF TENDER NOTICE (E-TENDERING MODE ONLY)

The Department of Tourism, Government of Goa invites e-tenders from independent private legal entity, Partnership Firm, Limited Liability Partnership (LLP), Public Limited Company or a Private Limited Company for the project-Appointment of a Project Management Unit (PMU) for providing Project Management Support on various Tourism works undertaken by Goa Tourism Board (GTB), Government of Goa. Agencies interested in applying for the tender may submit their bids with complete information as required as per the tender document. The last date for submission of the bid is 30/05/2025 upto 04.30 pm. For detailed Tender Notice and for participation in e-tender, please visit our e-tender website https://eprocure.goa.gov.in Tender notice is also available on official website goatourism.gov.in for reference. All pre-bid queries may be emailed to dir-tour.goa@nic.in by 09/05/2025 upto 5.30 pm. DI/ADVT/261/2025

जाहीर सूचना

तमाम जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, शिव प्रेरणा एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (प्रस्तावित) आणि मे. पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनी, भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ अंतर्गत स्थापित एक भागीदारी संस्था, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे बंगला क्र. ५, सत्संग कॉम्प्लेक्स, अपर गोविंद नगर, मालाड (पूर्व), मुंबई येथे (''विकासक'') दरम्यान निष्पादित दिनांक १२ डिसेंबर, २००५ रोजीच्या विकास करारानुसार आणि त्याला अनुसरुन विकासकांनी डीसीपीआर-२०३४ च्या नियम ३३(१०) नुसार येथील खालील पहिल्या परिशिष्टात अधिक विशेषत: वर्णिलेली मिळकतीचा ('**'मिळकत''**) विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली आणि सदर . मिळकतीच्या संदर्भात दिनांक ७ एप्रिल. २०१६ रोजीचे क्र. एसऑरए/ईएनजी/१२७०/ केई/एमएल/एलओआय धारक लेटर ऑफ इन्टेंट आणि दिनांक ११ जुलै, २०२३ रोजीचे सुधारित एलओआय आणि दिनांक १५ जानेवारी, २०२५ रोजीचे पढील सुधारित पुलओआय जारी केले आहे आणि विकासकांनी १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी रितसर सुधारित इन्टिमेशन ऑफ अप्रुवल क्र. एसआर/ईएनजी/३३३५/केई/एमएल/एपी दिनांक २७ जून, २०१६ आणि पुढे पुढे १० फेब्रुवारी, २०२५ रोजी सुधारित आणि भविष्यातील सुधारणेनुसार आणि मंजुर आरखड्यानुसार सध्या मंजुर फ्री सेल एफएसआय वापरुन संमिश्र बिल्डिंग क्र. १ बांधत आहेत.

सदर संदर्भात आम्हाला सदर मिळकत विकसित करण्यासाठी विकासकांचे नामाधिकार आणि येथील खालील **दसऱ्या परिशिष्टात (''मोफत विक्री जागा'')** अधिक विशेषतः वर्णिलेल्या अशा सदर मिळकतीवर विकासकांद्वारे बांधलेल्या अशा संमिश्र बिल्डिंग क्र. १ च्या विंग बी मधील ६८ (अडुसष्ट) प्रिमायसेस (प्रत्येकी मोजमापित अंदाजे ४६.३७ चौ मीटर्स किंवा तत्सम आणि एकूण ३१५३ चौ.मीटर्स सेल एफएसआय किंवा तत्सम) साठी विकासकांच्या नामाधिकाराचा सुध्दा तपास करण्यासाठी सांगितले आहे.

कोणतीही व्यक्ती सह वैयक्तीक, कंपनी, बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, फर्म किंवा व्यक्तींचा समूह, वैयक्तीक मंडळ नोंदणीकृत किंवा नसलेले, सावकार आणि/किंवा धनको ज्यांचा सदर मिळकत/फ्री सेल प्रिमायसेस आणि/किंवा सदर मिळकतीच्या संबंधातील विकास हक आणि किंवा एफएसआय किंवा टीडीआर च्या संदर्भात विक्री. विक्री करार. समजोत्याचे ज्ञापन, वाटप पत्र, अदलाबदल, विकास, हस्तांतर, बक्षीस, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, कुळवहिवाट, विश्वस्त, देखभाल, उत्तराधिकार, वारसाहक, कब्जा, हक्कसोड, अधिग्रहण, जप्ती, परवाना किंवा कोणतेही दायित्व किंवा आश्वासन किंवा अन्यथा कोणताही करार, विलेख, दस्तऐवज, लिखिता मार्फत, अभिहस्तांरण, डिव्हाईस, अंत्यदान, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था, तडजोड, खटला, हकुम, न्यायालयीन आदेश, किंवा कंत्राट किंवा करार किंवा अन्यथा मार्गाने कोणतीही हरकत किंवा कोणताही दावा. हक आणि/किंवा हितसंबंध असल्यास सदर प्रसिध्दी तारखेपासन १५ (पंधरा) दिवसात उनाडकट ॲण्ड कं., ४०७, रुस्तमजी संगम, एस.व्ही. रोड, सांताकूझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ येथे आणि ई-मेल: mumbai@unadkatco.com येथे इमेल द्वारे त्या पुष्ठ्यर्थ नोटराईज्ड कागदोपत्री पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना लेखी स्वरुपात कळविणे यादारे आवश्यक आहे. कसर केल्यास तेथे कोणताही वैध हक्क, दावा, हरकत इ. अस्तित्त्वात नसल्याचे गृहित धरण्यात येईल आणि असे सर्व हक्क, दावे इ. काही असल्यास त्यागित, परित्यागित केल्याचे मानण्यात येईल आणि सर्व हेतू आणि उद्देशांकरिता बंधनकारक राहणार नाहीत.

पहिले परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

झोपडपट्टी धारकांच्या संपूर्ण भोगवट्यातील, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६० येथे स्थित, वसलेल्या आणि अशा मुंबई उपनगरचा जिल्हा आणि मुंबई शहर च्या उपजिल्हा नोंदणीतील के/पूर्व वॉर्ड मधील गाव मजास, तालुका अंधेरीचा सीटीएस क्र. १३९ (भाग), १३९/१२५६ (भाग), १३९/५४८ ते ७३३, १३९/७३६ ते ७४४, १३९/७५० ते ८००, १३९/८०४ ते ८०७, १३९/८१८ ते ८२०, १३९/९२३ ते ९३०, १३९/९९५ ते ९९८, १३९/१०४२ ते १०५५, १३९/११०७ ते १११८, १३९/११६६ ते ११७९, १३९/१२४२ ते १२४७, १३९/१२४९, १३९/१२५१ आणि १३९/१२५२ धारक आणि ७४२३.३३ चौ. मीटर्स किंवा तत्सम चे निव्वल प्लॉट क्षेत्र असलेल्या आणि १०,२२२.८८ चौ. मीटर्स जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द: उत्तरेला किंवा त्या दिशेने : विद्यमान नाल्यादारे

दक्षिणेला किंवा त्या दिशेने : गांधी नगर रोडने सीटीएस क्र. १३९ (भाग) धारक जिमनीद्वारे पूर्वेला किंवा त्या दिशेने पश्चिमेला किंवा त्या दिशेने : गंफा रोड द्वारे

दसरे परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

पहिल्या परिशिष्टात वर्णन केलेल्या सदर मिळकतीवर बांधण्यात येणाऱ्या संमिश्र बिल्डिंग क्र. १ च्या बी विंग मध्ये समाविष्ट खालील ६८ (अइसष्ट) फ्री सेल प्रिमायसेस (प्रत्येकी परिसर मोजमापित अंदाजे ४६.३७ चौ. मीटर्स आणि एकूण ३१५३ चौ.मीटर्स सेल एफएसआय किंवा तत्सम).

युनिट क्र.	मजला	युनिट क्र.	मजला
9	??	१ ते ७	१७ वा
१ ते ७	१२ वा	१ ते ७	१८ वा
१ ते ७	१३ वा	१ ते ७	१९ वा
१ ते ७	१४ वा	१ ते ७	२० वा
१ ते ४ आणि ७	१५ वा	१ ते ६	२१ वा
१ ते ७	१६ वा		

दिनांक : ३०-०४-२०२५ ठिकाण : मुंबई

उनाडकट ॲण्ड कं. लॉ ऑफिसेस

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की. आमच्या अशिलांना खाली नमृद् केलेल्या परिशिष्टातील अधिक तपशीलवारपणे विवर्णित निवासी सदनिकेचा (यानंतर ''सदर पिससर'' म्हणून संदर्भित) **एमआयजी (बांद्रा) रिअल्टर्स ॲण्ड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड** (सीआयएन : यु४५२००एमएच२००७पीटीसी१७२१५०) (पूर्वीचे नाव डीबी एमआयजी रिअल्टर्स ॲण्ड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड), ही कंपनी, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत विधिस्थापित आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ७वा मजला, रेशम भवन, वीर नरिमन रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२० येथे आहे आणि रेडिअस इस्टेट्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन : यु४५४००एमएच२०१४पीटीसी२५६१८८) (पूर्वीचे नाव विश्वरूप इस्टेट्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड), ही कंपनी, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत विधिस्थापित आणि नोंदणीकृत आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ७०४, हॉलमार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, गुरुनानक हॉस्पिटल समोर, बांद्राँ (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ आहे, यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे, जे महानगरपालिका ''एच (पूर्व)'' प्रभाग, मुंबई उपनगर जिल्ह्यातील म्हाडा, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ च्या गांधीनगर लेआऊट येथील सर्व्हें क्र. ३४१ (भाग) संबंधित सीटीएस क्र. ६४९ (भाग) आणि ६४९/१ ते ६४९/४८ धारक भाडेपट्टा जिमन एकूण मोजमापित अंदाजे २०,१४९.४० चौरस मीटर्स च्या त्या सर्व भाग आणि विभागांवर स्थित क्र. पी५१८००००४८८९ अंतर्गत महा-रेरा सह नोंदणीकृत ''टेन बीकेसी (एक्स बीकेसी)'' म्हणून ज्ञात रिअल इस्टेट प्रकल्पाचे प्रवर्तक आहेत.

सर्व व्यक्तींस संदर परिसराच्या संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, अदलाबदल अभिहस्तांकन, विकास करार, एफएसआय, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, नामाधिकार हक्क, वारसा, ताबा, कब्जा, भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, परवाना, लिव्ह ॲण्ड लायसन्स, देखभाल, सुविधाधिकार, सोडल्याच्या/अधिग्रहण विलेखान्वये किंवा कोणताही करार, लेखी दस्तऐवज, विलेख, इच्छापत्र, उत्तराधिकार, कौटुंबिक तडजोड/व्यवस्था, खटला, हुकूम, न्यायालयीन आदेश, कंत्राट किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हिस्सा, हक्क, हितसंबंध, नामाधिकार, दावे, आक्षेप आणि/किंवा मागण्या असल्यास, त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधीचे प्रमाणित दस्तऐवजांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अधोस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळविण्याची याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास, माझे अशिल संदर परिसराच्या संबंधित व्यवहार

पुढे जातील आणि अशा तथाकथित हिस्सा, हक्क, हितसंबंध, नामाधिकार, दावे, आक्षेप आणि/किंवा -मागण्या दुर्लक्षित केल्या जातील आणि ते सोडून दिले आणि/किंवा त्यागित केलेले मानले जातील आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत.

वरील संदर्भित परिशिष्ट

महानगरपालिका ''एच (पूर्व)'' प्रभाग, मुंबई उपनगर जिल्ह्यातील म्हाडा, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ च्या गांधीनगर लेआऊट येथील सर्व्हें क्र. ३४१ (भाग) संबंधित सीटीएस क्र. ६४९ (भाग) आणि ६४९/१ ते ६४९/४८ धारक भाडेपट्टा जमिन एकूण मोजमापित अंदाजे २०,१४९.४० चौरस मीटर्स च्या त्या सर्व भाग आणि विभागांवर बांधकामित ''टेन बीकेसी'' म्हणून ज्ञात प्रकल्पाच्या इमातीमधील विंग २, १७व्या मजल्यावर, फ्लॅट क्र. **डब्ल्यु२-१७०१**, मोजमापित **१०६.२३** चौ. मी. (रेरानुसार चटई क्षेत्र) सह इमातीच्या बेसमेंट मधील सदर परिसराच्या आत मधील एक अनन्य अतिरिक्त सुविधा म्हणून वाटप केलेल्या २ (दोन) कार पार्किंग जागा आणि सीमाबद्ध पुढीलप्रमाणे : उत्तरेस किंवा त्या दिशेस: एन. धर्माधिकारी रोड, पश्चिमेस किंवा त्या दिशेस: अंदाजे १२ मी. रुंद रस्ता, दक्षिणेस किंवा त्या दिशेस: मधुसूदन कालेलकर रोड, पूर्वेस किंवा त्या दिशेस: अंदाजे ९ मी. रुंद रस्ता

> सही/-रूपेन कानावाला

वकील सी-१/डी, व्हाईसरॉय कोर्ट, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ मध्ये (वित्त मंत्रालय) ३रा मजला, एमं.टी.एन.एल. भवन, स्ट्रॅंड रोड,

कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४०००५

परि. क्र. : 11 मूळ अर्ज क्र. ८४५ सन २०२४

बँक ऑफ बरोडा

२९/१०/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता.

दिनांकित सदर ३० एप्रिल, २०२५

...अर्जदार

विरुद्ध ...प्रतिवादी मे. महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट लि. आणि इतर ज्याअर्थी, वरील नमुद् ओ.ए. क्र. ८४५ सन २०२४ सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमो

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ६,८५,४९,२१४.२४/ - (रुपये सहा कोटी पंच्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार दोनशे चौदा आणि चौवीस पैसे मात्र) च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध (ओए) दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर समन्स जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणीसाठी अर्जाच्या मंजुरी सन्माननीय न्यायाधिकरणद्वारे मंजुरी दिली आहे. ॲक्टच्या कॅलम १९ च्या पोट-कलमें (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश

रेण्यात येत आहेत. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० तीस दिवसांव

कारणे दाखविण्यासाठी: मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३(ए) अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे

मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३(ए) अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि . मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

तम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य

कोणत्याही मत्तांची आणि $\hat{\ }$ िकंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतृन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम

अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात जमा केली पाहिजे. तुम्हाला ०७/०८/२०२५ **रोजी स. ११.०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे आणि **डीआरटी ॥** यांस समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत

आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल ाझ्या हस्ते आणि सहीने ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी दिले /जारी केले



सही/ डीआरटी-॥. मंबर्

१. मे. महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट (श्रीमती ज्योती डी. ठाकरे यांच्या मालकीची कंपनी) यांचा पत्ता येथे गट क्र. २८४/४, पी. वाडा, भिवंडी रोड, पोस्ट आणि कुडूस येथे, तालुका वाडा, जिल्हा ठाणे -४२१३१२.

श्रीमती ज्योती दीपक ठाकरे (मे. महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट यांची मालकीची कंपनी) यांचा पत्ता येथे गट क्र. २८४/४, पी. वाडा, भिवंडी रोर्ड, पोस्ट आणि कुडूस येथे, तालुका वाडा, जिल्हा ठाणे -४२१३१२. आणि राहतात येथे: ३०२/ए३, चवंडई रेसिडेन्सी, राज पार्क समोर, खारीगाव,

ठाणे (पश्चिम)-४०० ६०५. . श्री. दीपक कृष्ण ठाकरे (हमीदार आणि गहाणखतदार) राहतात येथे: ३०२/ए३

चवंडई रेसिडेन्सी, राज पार्क समोर, खारीगाव, ठाणे (पश्चिम)-४०० ६०५

एसेटस केअर अँड रिकन्स्टक्शन एटरप्राइस लि. **4CRE कॉपॉरेट ऑफिस** : युनिट क्रमांक 502, सी विंग, वन बीकेसी, प्लॉट क्रमांक सी

– 66, जी – ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई – 400051. दुरध्वनी : 022 68643101 **नोंदणीकृत कार्यालय :** 14 वा मजला, ईरोस कॉर्पोरेट टॉवर, नेहरू प्लेस, नवी दिल्ली - 110019.

ई-मेल : acre.arc@acreindia.in I वेबसाइट : www.acreindia.in I CIN: U65993DL2002PLC115769

परिशिष्ट IV-A स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 चा नियम 8(6)च्या नियमाना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रवशन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई – लिलावाची विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदाराना तसेच हमीदाराना सूचीत करण्यात येते की, खाली वर्णन

केलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदात्यानी गहाण केली गेली होती त्या मालमत्तेवर सुरक्षित कर्जदात्याच्या प्राधिकृत अधिकारीने **एसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एटरप्राइस लि. [CIN:** U65993DL2002PLC1157691 ("'सरक्षित कर्जदार") तर्फे वास्तविक ताबा घेतला आहे ज्याचा 31.05.2025 रोजी सध्याकाळी 05.00 ते 06.00 पर्यंत ''जेथे आहे'', ''जसे आहे'', आणि ''जे काहीपण आहे", ची वसूली साठी रु. 3,55,06,079/- (रुपये तीन कोटी पंचावन्न लाख सहा हजार एकोणऐंशी फक्त) म्हणजे कर्ज खाते नं. C003OXX**Ⅲ-**1 (जुने कर्ज खाते न HLAPLPM00272164) साठी रु. 2,86,42,806/- (रुपये दोन कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार आठशे सहा फक्त) आणि कर्ज खाते न C003OXXIII-2 (जुने कर्ज खाते न HLAPAND00497468) साठी रु. 68,63,273/- (रुपये अडुसष्ठ लाख त्रेसष्ठ हजार दोनशे त्र्याहत्तर **फक्त)** उर्वरित मूलधन, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक **22.04.2025** पर्यंत व्याज कर्जाच्या अटींनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजाच्या संदर्भात लागू भविष्यातील व्याज 23.04.2025 पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रभावी होऊन जो चंद्रेश जी सांघवी उर्फ चंद्रेश गुलाबचंद सांघवी, दिप्ती चंद्रेश सांघवी उर्फ दिप्ती सी सांघवी आणि कृपेश गुलाबचंद सांघवी यांची गलमत्ता सुरक्षित कर्जदाराच्या द्वारे कर्जाच्या वसूली साठी विकली जाईल.

जुने कर्ज खाते बिअरिंग क्र. HLAPLPM00272164 आणि HLAPAND00497468, सोबत सर्व हक्क, . शीर्षक, इटरेस्ट, अतर्निहित सुरक्षा, तारण आणि/किंवा हमी, स्थावर मालमत्तेसह सन्मान कॅपिटल लिमिटेड **(''एससीएल'')** (पूर्वी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जायचे) यानी 31.12.2021 रोजीच्या असाइनमेंट कराराद्वारे इंडियाबुल्स असेट रिकंस्ट्रक्शन के. लि. (''<mark>आयएआरसीएल'')</mark> ला नियुक्त केले होते आणि ते आयएआरसीएल ने पुन्हा क्रमांकित केले होते आणि त्यास अनुक्रमे नवीन कर्ज खाते क्र. C003OXXIII-1 आणि C003OXXIII-2 दिले होते. नमूद खाते 29.06.2022 च्या असाइनमेंट कराराद्वारे आयएआरसीएलद्वारे एसीआरई-102-ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून काम करणाऱ्या सुरक्षित कर्जदाराला आणि त्याच्या नावे नियुक्त केले आहेत.

सदर मालमत्तेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम **रु. 3,72,00,000/- (रुपये तीन कोटी बहात्तर लाख** फक्त) आणि अर्नेस्ट मनी डिपॉजिट (''ईएमडी'') रु. 37,20,000/- (रुपये सदतीस लाख वीस हजार फक्त) म्हणजेच अनामत ठेव रक्कम राखीव किंमतीच्या 10% असेल

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 1503, पंधरावा मजला, विंग-ए, 680 चौ. फू. मोजमापाचे कार्पेट क्षेत्र, ''परमणी टॉवर' नामक बिल्डिगमध्ये, कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. 103, प्लॉट क्र. 95 (2148.84 चौ. मी. मोजमपाचे क्षेत्र) वर बांधलेले, नायगाव क्रॉस रोड, एमएमएसजी मार्ग, दादर रेल्वे स्टेशन जवळ, दादर, मुंबई–400014 महाराष्ट्र, बृहन्मुबईच्या हद्दीत, मुंबई शहराच्या जिल्हा आणि उप-नोंदणी जिल्ह्यामध्ये. खालीलप्रमाणे बद्ध आहे :

उत्तर : एमएमजीएस मार्ग (नायगाव क्रॉस रोड) : भू धारणा सीएस. क्र. 1 / 104 पश्चिम : सीएस क्र 98 आणि 100 दक्षिण : भूधारणा सीएस. क्र. 100

विक्रीच्या तपशीलवार नियम व अटींसाठी कृपया सुरक्षित कर्जदाराच्या www.acreindia.in या वेबसाईटवरील लिंक पाहा; संपर्क क्र. : 0124-6910910, +91 7065451024, ई-मेल auctionhelpline@sammaancapital.com. बोली लावण्यासाठी www.au

अधिकृत अधिकारी तारीख : 29.04.2025 एसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एँटरप्राइस लि एसीआरई-102-ट्रस्ट चे ट्रस्टी स्थळ : मुंबई

कोणतीही तक्रार करायची असल्यास, तुम्ही श्री मोहम्मद शरीक मलिक, निवारण अधिकारी, फोन क्र. 011 - 66115609, ई-मेल : complaint@acreindia.in याच्याशी संपर्क साधू शकता. संस्थेतील तक्रार निवारण यत्रणेचे तपशीलवार धोरण https://www.acreindia.in/compliance येथे मिळवू शकता''.

मंथन उनाडकट